

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) [Chhatrapati Shahu Maharaj Research Training & Human Development Institute (SARATHI)] या संस्थेवर व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमणूक करण्याबाबत....

महाराष्ट्र शासन  
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग  
शासन आदेश क्रमांक :- सीबीसी-२०१८/प्र.क्र.७१/मावक  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक : ०७ फेब्रुवारी, २०१९

**वाचा:-** शासन निर्णय क्रमांक:- सीबीसी-२०१८/प्र.क्र.७१/मावक, दि.०१ जानेवारी, २०१९

**शासन आदेश:-**

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेची स्थापना दि.२५ जून, २०१८ रोजी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ८ अन्वये नोंदणीकरण करण्यात आली आहे. दि.२६ जून, २०१८ रोजी सदर संस्थेचा उद्घाटन सोहळा पार पडला. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे ही संस्था कार्यान्वित झाली आहे. सारथी संस्था कार्यान्वित करून विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्याकरीता संदर्भाधीन शासन निर्णय दि.०१ जानेवारी, २०१९ अन्वये व्यवस्थापकीय संचालक हे पद वेतनश्रेणी (१५६००-३९१००, ग्रेड पे ७६००/-) निर्माण करण्यात आले आहे.

२. संदर्भाधीन शासन निर्णय दि.०१ जानेवारी, २०१९ अन्वये व्यवस्थापकीय संचालक हे पद सरळसेवेने अथवा प्रतिनियुक्तीने अथवा सेवानिवृत्तीच्या वेळी कमीतकमी उपरोक्त वेतनश्रेणी असणा-या सेवानिवृत्त अधिकारी यांमधून भरण्यात येईल, अशी तरतूद आहे.

३. उक्त तरतूदीअन्वये व्यवस्थापकीय संचालक या पदावर श्री. डि.आर.परिहार, सेवानिवृत्त (भावसे) यांची नेमणूक करण्यात येत आहे.

४. सदर नियुक्ती पुनर्नियुक्ती असल्याने श्री. डि.आर.परिहार, सेवानिवृत्त (भावसे) यांनी नियुक्ती स्वीकारल्यानंतर वेतन व भत्ते तथा इतर सोयीसुविधा यांचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.

५. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०२०८१२१८५३७५२२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( दि.रा.डिंगळे )

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव

२. मा. मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव
३. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
४. अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. अपर मुख्य सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. मा.मंत्री (महसूल तथा अध्यक्ष, मराठा आरक्षणासंदर्भात गठीत मंत्रीमंडळ उपसमिती) यांचे खाजगी सचिव
९. मा. मंत्री /मा. राज्यमंत्री (सामाजिक न्याय) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
१०. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/(लेखापरीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/ नागपूर.
११. आयुक्त, समाज कल्याण, पुणे
१२. महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे
१३. प्रधान सचिव (सामाजिक न्याय) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
१४. सदस्य सचिव, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), बालचित्रवाणी, सेनापती बापट मार्ग, पुणे-४११००१
१५. कार्यासन आस्था-२, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
१६. निवड नस्ती-मावक.